

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय  
निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५%  
आरक्षण

महाराष्ट्र शासन  
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग  
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-४०००३२  
दिनांक: १८ ऑगस्ट, २०१६

**वाचा:**

शासन निर्णय क्रमांक : राक्रीधो-२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२, दिनांक ०१ जुलै, २०१६

**शासन शुध्दीपत्रक:**

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षणाच्या सर्व समावेशक सूचना देण्यात आल्या आहेत तथापि, दिनांक १ जुलै, २०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ मधील गट-ब साठी क्रीडा विषयक अर्हता ग्राह्य धरताना क्र. (vii) मध्ये “ आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा ” तसेच सदर शासन निर्णयातील परिशिष्ट-अ मधील गट-ब साठी पात्र क्रीडा स्पर्धा ग्राह्य धरताना क्र.(v) मध्ये “आंतरराष्ट्रीय मास्टर स्पर्धा (बुध्दीबळ) ” या ऐवजी “आंतरराष्ट्रीय मास्टर किताब (बुध्दीबळ) ” असे वाचावे.

२. तसेच सदर शासन निर्णयातील परिच्छेद ४ मधील अनुक्रमांक (xi) मध्ये नमूद “ भरतीच्या वर्षात त्या त्या प्रवर्गातील महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाहीत तर सदर आरक्षण इतरत्र अदलाबदल न करता त्या त्या प्रवर्गातील पुरुष उमेदवारांमार्फत भरण्यात यावे. महिलांच्या आरक्षणाचा अनुशेष पुढे ओढण्यात येवू नये.” या ऐवजी “ भरतीच्या वर्षात त्या त्या प्रवर्गातील खेळाडू उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर सदर आरक्षण इतरत्र अदलाबदल न करता त्या त्या प्रवर्गातील बिगर खेळाडू उमेदवारांमार्फत भरण्यात यावे.” असे वाचावे.

३. तसेच सदर शासन निर्णयातील परिच्छेद ६ मधील (v) च्या शेवटी “ सदर आरक्षणाकरिता क्रीमीलेअर ची अट लागू राहणार नाही.” ही ओळ अंतर्भूत करण्यात येत आहे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०१६०८१८११३८५५५३२१ असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र.सू.प्रधान)  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१) मा.राज्यपालांचे सचिव

- २) मा.मुख्यमंत्र्याचे सचिव
- ३) सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ४) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
- ५) आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे
- ६) संचालक, शिक्षण (प्राथमिक/माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- ७) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
- ८) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई
- ९) लोकायुक्त, महाराष्ट्र, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई
- १०) महालेखापाल, महाराष्ट्र-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर
- ११) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- १२) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १३) सर्व मंत्रालयीन विभाग
- १४) सर्व मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख
- १५) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १६) सर्व शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
- १७) सर्व उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य
- १८) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई
- १९) सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी
- २०) निवड नस्ती, क्रीयुसे-२